


महाराष्ट्र शिक्षण समिती द्वारा संचलित

महाराष्ट्र महाविद्यालय, निलंगा

ता. निलंगा जि. लातूर



पर्यावरण प्रकल्प कार्य पुस्तिका



गहाराष्ट्र शलक्षण सगलती ह्यारा संकललत

महाराष्ट्र महावलद्यालय, नललंगा



प्रमाणपत्र

प्रमाणपत्र देण्यात येते की, कुमार / कुमारी Awale Abhimanyu
Hansraj

इयत्ता BCATY हनेरी क्रमांक १
शैक्षणलक वर्ष २०-२० मधील प्रकल्प कार्य Environment

या वलषयावर मार्गदर्शक शलक्षक / प्राध्यापकाच्या मार्गदर्शनाखाली अपेक्षलत सर्व कामकान, माहलती संकलन व अहवाल लेखन वलद्यापीठाच्या कला लेखन नलयमाप्रमाणे प्रकल्प कार्य तयार केलेले आहे. सदर प्रकल्प कार्य हे संबंढलत वलद्यार्थ्यांने स्वतः संकललत केलेले आहे.

सदर प्रकल्प कार्य हे संबंढलत वलद्यार्थ्यांने स्वतः संकललत केलेल्या लेखन सामग्रीवर आधारलत असून स्वतःच्या हस्ताक्षरात ललहलले आहे.

दलनांक : 118/10/23

Raddy
मार्गदर्शक

परलक्षक

[Signature]
प्राचार्य / उपप्राचार्य
Principal
Maharashtra Mahavidyalaya
Nilanga 413521 Dist Latur

Plastic Pollution

Plastic pollution, accumulation in the environment of synthetic plastic products to the point that they create problems for wildlife and their habitats as well as for human populations.

In 1907 the invention of Bakelite brought about a revolution in materials by introducing truly synthetic plastic resins into world commerce.

By the end of the 20th century, plastic had been found to be persistent pollutants of many environment niches, from mount Everest to the bottom of the sea.



Water pollution



whether being mistaken for food by animals, flooding low-lying areas by clogging drainage systems or simply causing significant aesthetic blight.

plastic is a polymeric material that is, a material whose molecules are very large often resembling long chains made up of a seemingly endless series of interconnected links

Natural polymers such as rubber and silk exist in abundance but nature's "plastic" have not been implicated in environmental

Today however, the average consumer comes into daily contact with all kinds of plastic materials that have been developed

